THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | WEDNESDAY | AUGUST 25, 2021

कार्यालय जिला परिषद, हजारीबाग

ई-निविदा आमंत्रण सूचना संख्या :- 09/2021-22

| | | | | 1 | ५୩14) 24/ (| J8 / ZUZ1 |
|------|---------|---|--------------------|------------------------------|--------------------|--------------------------------|
| क्र0 | प्रखण्ड | योजना का नाम | प्राक्कलित राशि | परिमाण विपत्र का मूल्य | अग्रधन की राशि | योजना पूर्ण करने की तिथि |
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 1 | सदर | शेख मिखारी मेडिकल कॉलेज अस्पताल, हजारीबाग में ब्लड बैंक एवं पैथोलॉजी भवन निर्माण। | 46776500.00 | 10000.00 | 935600.00 | छः माह |

- 1. वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि 04.09.2021
- 2. ई-निविदा प्राप्ति की तिथि एवं समय 10.09.2021 अपराहन् 5:00 बजे तक।
- 3. जिला नियंत्रण कक्ष, हजारीबाग में निविदा शुल्क, अग्रधन की राशि जमा करने की तिथि एवं समय 11.09.2021 अपराहन 3:00 बजे तक।
- 4. निविदा खोलने का स्थान- जिला परिषद, हजारीबाग।
- 5. निविदा खोलने की तिथि एवं समय 13.09.2021 पूर्वाहन 11:00 बजे से |
- 6. निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता जिला अभियंता, जिला परिषद, हजारीबाग
- 7. ई-निविदा प्रकोष्ट का दूरभाष सं0-06546 261406 ई-मेल districtboardhazaribag@gmail.com 8. निविदा शुल्क राष्ट्रीयकुत बैंक द्वारा निर्गत ड्राफ्ट या बैंकर्स चेक जो सचिव, जिला परिषद, हजारीबाग के पदनाम से देय हो देना होगा।
- 9. आवंटन प्राप्त होने के पश्चात एकरारनामा किया जायेगा।

10. निविदा की शर्तें कार्यालय के सूचना पट्ट या www.jharkhandtenders.gov.in पर देखा जा सकता है। जिला अभियता.

जिला परिषद, हजारीबाग

PR 251980 District(21-22)#D

CENTRUM CAPITAL LIMITED

Regd. off.: 2nd Floor, Bombay Mutual Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Corp. Off.:- Centrum House, C.S.T. Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098

Phone: 022 4215 9000 Fax: 022 4215 9833 Email: cs@centrum.co.in Website: www.centrum.co.in

NOTICE

Pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is seeking approval of the Members by Postal Ballot (e-voting) for the Special Business contained in the Postal Ballot Notice dated August 24, 2021 i.e a) Approval for Transfer of the entire business ("business undertaking") of Centrum Financial Services Limited (CFSL), a wholly owned material subsidiary to its proposed step down subsidiary (Small Finance Bank (SFB), via a slump sale and b) Approval for Transfer of the entire business ("business undertaking") of Centrum Microcredit Limited (CML), a wholly owned material subsidiary to a proposed subsidiary of Centrum Financial Services Limited (CFSL) (Small Finance Bank (SFB), via a slump sale.

In terms of the MCA Circulars, in view of the current extraordinary circumstances due to COVID-19 pandemic requiring social distancing, companies are advised to take all decisions requiring members' approval, other than items of ordinary business or business where any person has a right to be heard, through the mechanism of Postal Ballot/e-voting in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, without holding a General Meeting that requires physical presence of Members at a common venue. The MCA has clarified that for Companies that are required to provide e-voting facility under the Companies Act, 2013, while they are transacting any business(es) only by postal ballot up to December 31, 2021, or till further orders, whichever is earlier, the requirements provided in Rule 20 of the Rules as well as the framework provided in the MCA Circulars will be applicable mutatis mutandis. Further, the Company will send Postal Ballot Notice by email to all its Shareholders who have registered their email addresses with he Company or depository/depository participants and the communication of assent/dissent of the Members will take place through the remote e-voting system. This Postal Ballot is accordingly being initiated in compliance with the MCA Circulars.

In compliance with the requirements of the MCA Circulars thus, hard copy of Postal Ballot Notice along with Posta Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the Shareholders for this Postal Ballot.

The Company has e-mailed the Postal Ballot Notice on Tuesday, August 24, 2021, to all the Members as on the cut-off

date i.e. Friday, August 20, 2021. The Postal Ballot Notice have been sent by e-mail to the Members who had registered their e-mail addresses for receipt of documents in electronic form with their Depository Participants (in case of electronic shareholding)/the Company's Registrar and Transfer Agent (in case of physical shareholding). Members whose e-mail addresses were not registered, may temporarily get their email address registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and follow the registration process as guided thereafter. The last date for registration of email id is Thursday, September 16, 2021. Post successful registration of the email, the Shareholder would get soft copy of the Notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, Shareholder may write to mt.helpdesk@linkintime.co.in.

The Postal Ballot Notice and instructions for e-voting may also be accessed on the website of the Company i.e www.centrum.co.in, BSE Limited ('BSE') i.e. www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited('NSE') www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited ("CDSL") i.e

The Company is providing facility for voting through electronic mode (e-voting) through CDSL e-voting platform The procedure of e-voting is contained under 'Notes' to the Postal Ballot Notice.

The voting rights shall be reckoned in proportion to the paid-up value of the equity shares registered in the name of

the Members as on Friday, August 20, 2021.
The voting period (e-voting) shall commence from Wednesday, August 25, 2021, at 09:00 a.m. and conclude on

Thursday, September 23, 2021, at 05:00 p.m. The e-voting facility shall be disabled by CDSL thereafter. The Board of Directors vide resolution on Tuesday, August 24, 2021, has appointed Mr. Umesh P. Maskeri, Practicing Company Secretary as Scrutinizer for conducting the Postal Ballot (e-voting) process in a fair and transparent manner. The Executive Chairman or any person authorized by him in writing, after receipt of the Report on the scrutiny of the Postal Ballot (e-voting) from the Scrutinizer, shall announce the results of the Postal Ballot on or before Saturday. September 25, 2021. The results so declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company i.e. www.centrum.co.in and CDSL i.e. www.evotingindia.com and shall also be forwarded to the Stock Exchanges on which shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited. For any queries or issues regarding e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and evoting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any query or grievance pertaining to Postal Ballot/e-voting, Members may contact the undersigned at the contact details mentioned above.

By order of the Board For CENTRUM CAPITAL LIMITED

Place: Mumbai ALPESH SHAH Date : August 24, 2021 COMPANY SECRETARY

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002 (The Act)

Particulars of Mortgage

| - 1 | NO | | property/ (ies) (B) | (C) | (Rs.) (D) |
|-----|----|--|--|------------|---------------------------------------|
| | 1 | LOAN ACCOUNT NO. | FLAT NO-1002, 7TH FLOOR ,D WING | 23.03.2021 | Rs. 44,33,817/- |
| - 1 | | N001OXVIII-1 (Earlier Loan | OMNIA , LAWNS AND BEYOND | | (Rupees Forty Four |
| | | Account No.HHLDUB00447053 | PHASE -II,ANDHERI MUMABI-400060, | | Lakh Thirty Three |
| - 1 | | of IHFL) | MAHARASHTRA | | Thousand Eight |
| | | 1. NAGARAJ SHANKAR | | | Hundred Seventeen |
| - 1 | | SHANBHAG | | | Only) as on |
| | | 2. NISHA NAGARAJ SHAN BHAG | | | 07.05.2021 |
| | 2 | LOAN ACCOUNT NO. | FLAT NO. 1001, 10TH FLOOR, D | 23.03.2021 | Rs. 43,25,200/- |
| - 1 | | N001OXVIII-2 (Earlier Loan | WING, OMNIA, LAWNS AND BEYOND | | (Rupees Forty Three |
| | | Account No.HHLDUB00447054 | PHASE II, ANDHERI, MUMBAI | | Lakh Twenty Five |
| - 1 | | of IHFL) | MAHARASHTRA, MUMBAI-400060, | | Thousand Two |
| | | 1. NAGARAJ SHANKAR | MAHARASHTRA | | Hundred Only) as on |
| - 1 | | SHANBHAG | | | 07.05.2021 |
| - 1 | | 2. NISHA NAGARAJ SHAN BHAG | | | |
| | | 3. JAYA NAYAK | | | |
| | 3 | LOAN ACCOUNT NO. | FLAT NO-909,9TH FLOOR , BUILDING | 23.03.2021 | Rs. 43,07,740/- (Rupees |
| - 1 | | A027OXVIII-1 (Earlier Loan | NO-1D, ADHIRAJ, SAMYAMA, | | Forty Three Lakh |
| - 1 | | Account No. HHLAND00461846 | VILLAGE ROHINJAN, TAL, | | Seven Thousand Sever |
| - 1 | | of IHFL) | PANVEL,DIST RAIGAD, | | Hundred Forty Only) as |
| | | 1. ASHOK MAHADU GHULE | PENVAL-410206 MAHARSHTRA | | on 07.05.2021 |
| | | 2. AGGRESSIVE SHIPPING & | | | |
| - 1 | | LOGISTICS (THROUGH ITS | | | |
| | | PARTNER) | | | |
| | | 3. SUBHASH MADHU GHULE | | | |
| | | 4. AGGRESSIVE SHIPPING & | | | |
| | | LOGISTICS PVT. LTD | | | |
| | | (THROUGH ITS DIRECTOR | | | |
| | | ASHOK MAHADU GHULE) | | | |
| | 4 | 5. SHALINI ASHOK GHULE | FLAT NO 700 TTU FLOOR LIMING | 23.03.2021 | D- 40 45 000/ |
| | 4 | LOAN ACCOUNT NO. M016OX- | FLAT NO-702, 7TH FLOOR, J WING OMNIA, LAWNS AND BEYOND PHASE | | Rs. 40,45,898/- (Rupees Forty Lakh |
| | | VIII (Earlier Loan Account No.HHLDUB00446032 of IHFL) | -II.ANDHERI MUMABI-400060. | | Forty Five Thousand |
| - 1 | | 1. MICHELLE HILDRED JAMES | MAHARASHTRA | | Eight Hundred Ninety |
| | | 2.HILDREDCARLYNE JAMES | WANAKASHIKA | | Eight Only) as on |
| | | 3. DOREN LAWRENCE | | | 07.05.2021 |
| | 5 | LOAN ACCOUNT NO. N004OX- | FLAT NO-1404, 14TH FLOOR ,I WING | 23.03.2021 | Rs. 40,08,887/- (Rupees |
| - | " | VIII (Earlier Loan Account | OMNIA . LAWNS AND BEYOND | 20.00.2021 | Forty Lakh Eight |
| | | No.HHLDUB00445805 of IHFL) | PHASE -II, ANDHERI MUMABI-400060, | | Thousand Eight |
| | | 1. NAMRATA CHAINANI | MAHARASHTRA | | Hundred Eighty Seven |
| | | 2. JAIKISHIN | | | Only) as on 07.05.2021 |

07.05.2021 That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as pe books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has peen classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of

RAIGARH-410201, MAHARASHTRA

OMNIA, LAWNS AND BEYOND

WARTSILA COMPANY VILLAGE

MAHARASHTRA

MULGAON KHOPOLI

PHASE -II, ANDHERI MUMABI-400060

FLAT NO-1404, 14TH FLOOR ,I WING 23.03.2021

FLAT NO 803, 8TH FLOOR, C BUILD-ING, LAKHANI ORCHID WOODS, OPP

3. MEERA KANJAN 6 LOAN ACCOUNT NO. K0100X-

VIII (Earlier Loan Account

2. LATHA SUBRAMNIAN

No.HHLDUB00445339 of IHFL)

1. KRISHNAN SUBRAMANIAN

LOAN ACCOUNT NO. P014OX-

No.HHLPNV00384707 of IHFL)

1. PRAVIN RAMESH SANKPAL

2. PRAMILA PRAVIN SANKPAL


VIII-1 (Earlier Loan Account

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private reaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed ime frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in

the notice, without prior written consent of secured creditor. Place: MUMBAI/ PANVEL/ RAIGARH For INDIABULLS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED भवन निर्माण विभाग



अल्पकालीन ई-निविदा आमंत्रण सूचना ई-निविदा संख्या 06 / प0सि0भ0प्र0गू0पटना / वर्षे 2021-22

कार्यपालक अभियंता, पटना सिटी भवन प्रमंडल विज्ञापनदाता का पदनाम एवं पता गलजारबाग, पटना निविदा आमंत्रित करने की तिथि

की अंतिम तिथि एवं समय निविदा जमा करने (अपलोड करने) की अंतिम तिथि एवं समय

(क) तकनिकी बिड खोलने की तिथि एवं समय

(ख) वित्तिय बिड खोलने की तिथि एवं समय विड मीटींग की तिथिसमय एवं स्थान

निविदा कागजात प्राप्त करने (डाउनलोड करने) दिनांक-06.09.2021 से 27.09.2021 को 15:00 बजे

> दिनांक-29.09.2021 को 15:00 बजे तक। दिनांक-30.09.2021 को 16.00 बजे। तकनीकी बीड अनुमोदन के पष्चात्

दिनांक-10.09.2021 को 15:00 बजे मुख्य अभियंता, (पटना) भवन निर्माण विभाग, पटना के कार्यालय कक्ष में। दिनांक-11.09.2021 को 1:30 बजे,

अधीक्षण अभियंता, पटना भवन अंचल, पटना के कार्यालय कक्ष में । बेबसाईट (https:/eproc 2.bihar.gov.in) पर।

निविदा पत्र बिकी का स्थान निविदा बैधता की अवधि

| 1 " | 9 4/4 4/ 144C-11 - | | | | | | | |
|-----------|---|--------------------------------|-------------------------|--|--|--------------------------|--|--|
| क0 सं0 | कार्य का नाम | परिमाण विपत्र की राशि (रू०) | अग्रधन की राशि (रू०) | निविदा कागजात का मुल्य (अप्रत्यपणीय) (रूपये) | Bid processing Charge+ Service Tax | कार्य समाप्ति की अवधि | | |
| 1 | Construction of Administrative building & Workshop for Government Polytechnic at Patna City, Gulzarbagh, Patna for the year 2021- 22 | 21,75,00,000.00 | 31,75,000.00 | 10,000.00 | As per E-proc 2 | 18 month | | |

निविदा स्वीकृत करनेवाले पदाधिकारी का पदनाम एवं पता

कोई भी संवेदक जो केन्द्रीय /राज्य सरकार/ सार्वजनिक क्षेत्रों में निबंधित हो अथवा अर्न्तराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तर की हो निविदा में भाग ले सकते है। परन्तु इस उक्त कार्य का लेटर ऑफ एक्सेपटेस प्राप्त होने के बाद भवन निर्माण विभाग में समुचित श्रेणी का निबंधन अनिवार्य होगा।

निविदा के साथ अन्य कांगजात सहित निबंधन प्रमाण-पत्र, जी०एस०टी० प्रमाण पत्र, आचरण प्रमाण-पत्र एवं पैन कार्ड सभी अद्यतन कागजात की सुस्पष्ट स्वहस्ताक्षरी / राजपत्रित पदाधिकारी से अभिप्रमाणित कागजात एवं अन्य वांछित कागजात S.B.D के प्रावधानो के अनुरूप अपलोड करना अनिवार्य होगा।

निविदा केवल ई-निविदा पद्धित के अनुसार वेबसाइट (https:/eproc 2.bihar.gov.in/EPSV2web/) पर निष्पादित किया जाएगा। ई-निविदा से प्रकिया से संबंधित जानकारी ई- प्रोक्युरमेन्ट हेल्पडेस्क, Toll Free Number: 18005726571, Email ID: eproc2support@bihar.gov.in. working Hours: 8Am to 7PM (all days in week except few selected state holidays) से प्राप्त किया जा सकता है।

विस्तृत जानकारी हेतु www.state.bihar.gov.in/prdbihar /www.eproc2.bihar.gov.in पर देखा जा सकता है।

कार्यपालक अभियंता पटना सिटी भवन प्रमंडल, गुलजाखाग, पटना

PR. 005143 (BCD) 2021-22

नोवल कोरोना के संबंध में विस्तृत जानकारी एवं सहयोग हेतु 🚁 Toll Free No.: 🕇 🛛 4 पर संपर्क कर सकते हैं।



Retail Assets Centralised Processing Center,

[Rule 8(1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]

hereas: The undersigned being the Authorized Officer of the State Bank of India under Securitization And Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, in exercise of owers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule 2002, issued a Demand Notice to the Borrowers/Guarantors mentioned below calling upon him to repay he amount mentioned below in the said notice within 60 days from the date of receipt of the said notice The Borrowers/Guarantors having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrowers guarantors & the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the properties described below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act, read with rule and 9 of the said Rules on the date mention below.

The Borrowers in particular & the public in general are hereby cautioned not to deal with the propertie nentioned below and any dealings with the properties will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA for an amount mentioned below with interest thereon. The Borrower's attention is invited to rovisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of the time available, to redeem the

| Name of the Borrowers/ Guarantors | Date of 13(2) Notice | Outstanding Amount | Date of Possession | Description of the Immovable Property |
|--|-------------------------|-------------------------------------|-----------------------|--|
| Mr. Suresh Umrao Prajapati | 05/01/2021 | Rs. 10,11,581/- as on 06/01/2021 | 23/08/2021 | Flat No. 16, 3rd Floor, Bldg. No. GL-3/29, Kargil CHS Ltd., Sector 6, Ghansoli, Navi Mumbai - 400701. |
| Mr. Sudhakar Bala Sable & Mrs. Anusaya Sudhakar Sable | 12/04/2019 | Rs.11,99,143/- as on 12/04/2019 | 23/08/2021 | A-205, Ram Janki Apt., Ravi Kiran Society, Cheranagar, Sagon, Dombivali (East) - 421203. |
| Data + 22/09/2021 | • | • | | Authorized Officer |

Place:- Ghansoli/Dombivali

Authorized Officer STATE BANK OF INDIA



E-TENDER NOTICE

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced

| Comp | Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders. | | | | | | |
|------|---|--|--|--|--|--|--|
| S.N. | Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in Rs. | | | | | | |
| 01 | 3000021568 / AMC for Work of all Risk Operation & Comprehensive Maintenance of AC Plant & Comprehensive Maintenance of SWAS Lab Chiller at Unit-8&9, Chandrapur/Rs.6773788.49 | | | | | | |
| 02 | 3000021573/Work Contract for Scientific Disposal (Scrapping) of Chlorine Gas Cylinders of WTP-I, CSTPS, Chandrapur/Rs.407000/- | | | | | | |
| 03 | 3000021572 / Work Contract for Repairing / Overhauling / Maintenance of Various Sizes (80-400 NB Sizes) of inoperative / damaged isolating Valves, installed on Fire Water Ring-Mains at CSTPS, Chandrapur / Rs. 1455487.12 | | | | | | |
| 04 | 3000021278/Work of Provision and Installation of GI Chemical Earthing Pits and Earthing Strips at Erai Dam, Various Locations of Urjanagar Sub Stations and Colony CSTPS, Chandrapur/Rs.3337119/- | | | | | | |
| 05 | 3000021277/Work of Maintenance of Lighting at CSTPS, Complex on Annual Contract basis, CSTPS/Rs.4978103.85 | | | | | | |
| 06 | 3000021337/Annual Work of Maintenance of Various Electrical installations at STG-I&II, WTP-I & Urjanagar Colony on Annual Contract basis/Rs.7347722.14 | | | | | | |
| 07 | 3000021564 / Supply, erection, Testing and Commissioning of 11KV, 630A VCB Panel at Erai Dam CSTPS. / Rs.4340000/- | | | | | | |
| 08 | 3000021704/Work Servicing of P.A. Fans during Capital overhaul of Boiler Unit no.3/Rs.180132/- | | | | | | |
| 09 | 3000021759/Annual Contract for Pulveriser, Jaw Crusher and Sieve Shaker at CHP Coal Testing Laboratory, Coal Cell of CSTPS, Chandrapur/Rs.395765.52 | | | | | | |
| 10 | 3000021780/Procurement of Smart Breather for Generator Transformer for Unit-9, CSTPS, during AOH/Short Shut down/Rs. 495000/- | | | | | | |
| | floated tender published in MAHAGENCO online Portal .For the detailed Tender document, interested bidders | | | | | | |

should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in for (Sr.No.1 to 10). For any query Contact No.8554991818. CHIEF ENGINEER (O&M)



Rs. 40,02,040/- (Ru-

Only) as on

Rs. 40,31,854/

pees Forty Lakh Two

. Thousand and Forty

(Rupees Forty Lakh

Thirty One Thousand

Eight Hundred Fifty

our Only) as on

Authorized Officer

THE CENTRAL GOODS & SERVICE TAX AND ALLIED DEPARTMENTS EMPLOYEES' CO-OPERATIVE CREDIT SOCIETY LTD., MUMBAI

Madhu Estate, 1st Floor, B-Wing, Pandurang Bhudhkar Marg, Worli, Mumbai-400 013 PUBLIC NOTICE FOR ELECTION FOR THE YEAR 2021 TO 2026

The tenure of the present board of directors is expiring on October 2021, the election to board for electing 12 directors of the board subject to the provision of Section 45 of the Multi-state Co-operative Society Act, 2002, rule and bye-laws, will be held as per below mentioned schedule. The existing body will manage the

day to day affairs of the society till the new body takes over the charge. The list of members is already displayed on the notice board of the society's office. Any objection in this

regard, may be brought to the notice of the undersigned by 17/08/2021. In terms of section 45(1) of the said Act, the present body has set out the Election procedure as under

| Last Date for filing of nomination | 27/08/2021 between IST 11.00 Hours to 17.00 Hours except holidays/public holidays |
|--|--|
| The Date of publication of list of nominations received | 27/08/2021 upto IST 17.30 Hours |
| Date of scrutiny of nominations by EC | 28/08/2021 |
| The Date of publication of list of valid Nomination | 28/08/2021 upto IST 17.30 Hours |
| Date by which candidature may be Withdrawn | 30/08/2021 upto IST 17.00 Hours |
| Date of publication of final list of Contesting candidates | 01/09/2021 |
| Date of Election | 15/09/2021 between IST 10.00 hrs. to 17.00 hrs. |
| Method of Voting | By way of Secret Ballot |
| Counting of Votes | 16/ 09/ 2021 starting at IST 09.00 Hours Central counting station-Society Office, Mumbai |
| Declaration of Result | Immediately after completion of counting of votes |
| No. of Seats | 12 |
| Reservation | Schedule Caste 1, Schedule Tribe 1, Nomadic Tribe 1, Woman 1, General 8 |
| All disputes pertaining to Election process including | Returning Officer is the absolute authority and no appeal is allowed. |

Above program of election is already displayed on the Notice Board of the Society

16th August, 2021

Satish D.Thakar **Returning Officer**

Navi Mumbai Municipal Corporation

HEALTH DEPARTMENT

Re-EOI notice no. - NMMC/HEALTH/ 170 /2021

Details Of work - For Supply of Liquid Oxygen gas per m3 (Cubic Meter) rates at NMMC Oxygen Tank (Cryogenic Oxygen Tank) Navi Mumbai

Details regarding above mentioned EOI is available on Mumbai Municipal Corporation web Navi mmc.etenders.in tenderers are require to note the same..

Last date for online bid preparation is 30/08/2021, 14.00 P.M.

Medical Officer of Health

NMMC RO PR Adv no./663/2021 Navi Mumbai Municipal Corporation



Branch/Office: New Panvel, Se-19
Shiva Complex, Sec-19, New Panvel, Raigad-410206, Maharashtra. Ph: 022-27454688
Web: www.bankofbaroda.co.in
Email: vjnpan@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (for Immovable property) [See rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred unde Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 23-04-2021calling upon the borrower Mr Ramachandra Narayan Biradar and Mrs Anarkala Ramchandra Biradar to repay the amount mentioned in the notice being Rs. 17,97,058.85 (Rupees Seventeen Lakhs Ninety Seven Thousand Fifty Eight and Eighty Five Paise Only) as on 31/03/2021 within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub

section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 17th day of August of the year 2021.
The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of being Rs. 17,97,058.85 (Rupees Seventeen Lakhs Ninety Seven Thousand Fifty Eight and Eighty Five Paise Only) as on

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Sec 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that part and parcel of the property consisting of Flat No. E-104, 1st Floor, building known as "Basaveshwara Residency", Survey No. 109, Hissa No. 1,2 & 3, At- Devarli Village, PO-Ajiwali, Tq- Panvel, Dist-Raigad, Maharashtra

Bounded: On the North by: Survey No. 124/0 On the South by: Survey No. 108/1 On the East by: Road On the West by: Open Land Date: 17/08/2021 **Authorised Officer**



Making growth fashionable

CORPORATE IDENTITY NUMBER: L18101MH1992PLC065136 Registered Office: Kewal Kiran Estate, 460/7, I. B. Patel Road, Goregaon (East), Mumbai: 400 063. | **Tel. No.:** 022-26814400 | **Fax No.:** 022-26814410

Email ID: grievanceredressal@kewalkiran.com | Website: www.kewalkiran.com | NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the shareholders of Kewal Kiran Clothing Limited ("the Company") will be held on Wednesday September 15, 2021 at 12.00 noon through video conference (VC/ OAVM) to transac the business, as set out in the Notice dated July 29, 2021 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020 (dated April 8, 2020), 17/2020 (dated April 13, 2020) 20/2020 (dated May 5, 2020), 33/2020 (dated September 28, 2020), 39/2020 (dated December 31, 2020) and 02/2021 (dated January 13, 2021) respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 202 issued by the Security Exchange Board of India without the physical presence of the Members at a common venue.

Electronic copies of Notice of AGM and the Annual Report for the financial year ender March 31, 2021 of the Company has been sent to all the Members on August 24, 2021 whose email ids are registered with the Company/ RTA/ Depository Participant. Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 30th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA circular and SEB circular. The Notice and the Annual Report will also be available on the website of the Company www.kewalkiran.com and on the website of the stock exchanges i.e BSE Limited and National Stock Exchange of India at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, where the Company's shares are listed and also website of our RTA at www.linkintime.co.in. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company has provided its shareholders remote e-voting facility in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.

The Company has engaged Link Intime India Private Limited (LIIPL) as the authorized agency to provide remote e - voting and e-voting facility for all the business to be transacted at the 30th Annual General Meeting of ("the Company") to be held on Wednesday, September 15, 2021.

he details as required pursuant to the Act and Rules are as unde

- 1. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic voting is Wednesday, September 8, 2021. The remote e-voting shall be open for three (3) days, commencing at 9.00 a.m. on Sunday, September 12, 2021 and ending a 5.00 p.m. on Tuesday, September 14, 2021 for all the shareholders, whethe holding shares in physical form or in dematerialized form. The remote e- voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.
- The facility of voting through electronic means shall be provided at the meeting Those member who are present at the AGM through VC/OAVM but have not casted their vote by remote e-voting and are not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have exercised their voting prior to the AGM may attend the meeting through VC/OAVM but shall not be entitled to vote again or change their vote at the AGM.
- The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up capital of the Company as on Wednesday, September 8, 2021 being the cut off dale for this purpose.
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting through electronic mode. A person, who acquires shares and becomes shareholder of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date can do remote e-voting by obtaining the login-id and password by sending an e-mail to rnt.helpdesk@linkintime.co.in by mentioning their Folio No./ DP ID and Client ID No. However, if such shareholder is already registered with LIIPL for remote e-voting then existing user -id and password can be used for casting your vote.
- The Company has appointed Mr. Ummedmal P. Jain, Practicing Company Secretary (CP No. 2235) of M/s. U. P. Jain & Co. as the Scrutinizer to scrutinize the remote e voting/ e-voting process in a fair and transparent manner.

or detailed instructions pertaining to e-voting, members may please refer to the section "Notes" in notice of Annual General Meeting. In case of queries or grievances pertaining to e-voting shareholders may contact:

| Particulars | Kewal Kiran Clothing Limited | Link Intime India Private Limited |
|-------------|--------------------------------|-----------------------------------|
| Address | 460/7, Kewal Kiran Estate, | C-101, 247 Park, |
| | I. B. Patel Road, Goregaon | L.B.S. Marg, Vikhroli (West), |
| | (East), Mumbai – 400 063 | Mumbai-400083 |
| Name & | Mr. Abhijit Warange | Ms. Udaya Rao |
| Designation | Vice President – Legal & | Client Relation - Corporate |
| | Company Secretary | Registry |
| Tel. | 022-26814400 | 022- 49186270 |
| Email Id | abhijit.warange@kewalkiran.com | rnt.helpdesk@linkintime.co.in |
| | | |

Further Notice is given that pursuant to Regulation 42 of SEBI (Listing obligations an disclosure requirements) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Thursday

September 9, 2021 to Wednesday, September 15, 2021 (both days inclusive). Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registra & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent or the registered email address.

In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions to be followed:

(i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required documents and submit.

(ii) In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and registe the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP.

> By order of the Board For Kewal Kiran Clothing Limited Abhijit Warange Vice President – Legal & Company Secretary

Place: Mumbai Dated : August 25, 2021

मुकंद लिमिटेड

(सीआयएन: एल९९९९एमएच१९३७पीएलसी००२७२६) नोंदणीकृत कार्यालय : बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, २२६ निसमन पाँईंट, मुंबई - ४०० ०२१. दूर. क्र. ०२२-६१२१६६६६,

ईमेल : investors@mukand.com वेबसाईट : www.mukand.com व्हेडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स[े] (ओएव्हीएम) मार्फत १८ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित कंपनीच्या ८३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधातील माहिती

भागधारक यांनी कपया नोंद घ्यावी की. कंपनीची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) दि. १८ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. १२.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत ८३ व्या एजीएमच्या सचने मधील कामकाज पार पाडण्या करिता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी सर्वसामान्य सर्क्युलर क्र. ०८ एप्रिल, २०२० रोजीचे १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० रोजीचे १७/२०२०, १५ जून, २०२०, रोजीचे २२/२०२०, २८ सप्टेंबर, २०२० रोजीचे ३३/२०२०, ३१ डिसेंबर, २०२० रोजीचे ३९/२०, १३ जानेवारी, २०२१ रोजीचे ०२/२०२१ आणि २३ जून, २०२१ रोजीचे १०/२०२१ (एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र. १२ मे, २०२० रोजीचे सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि १५ जानेवारी, २०२१ रोजीच्या सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (सेबी सर्क्युलर्स) च्या अनुपालनात सर्वसामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे.

सदर एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर च्या अनुपालनात ८३ व्या एजीएमची इलेक्ट्रॉनिक सूचना प्रत व वित्तीय वर्ष अखोर ३१ मार्च, २०२१ (वित्तीय वर्ष २०२०-२१) करिता वार्षिक अहवाल च्या इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्यासह सर्व सभासद यांचे नोंदणीकृत असलेले ईमेल आयडीवर पाठविण्यात आली आहे.

ज्या सभासदांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाही आहेत व मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नाहीत त्यांनी कपंनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट अर्थात केफिन टेक्नोलॉजीस प्रा. लि. यांना https://karisma.kfintech.com/mobilereg/ वर वा त्यांचा तपशील ईमेल einward.ris@kfintech.com वर विनंती करावी व त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक तात्काळ नोंदणीकृत करावा. ८३ व्या एजीएमची सूचनेची ई-प्रत व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.mukand.com वर उपलब्ध आहे तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लि. ची वेबसाईट www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. ची वेबसाईट www.nseindia.com व कंपनीचे आरटीए यांची वेबसाईट www.kfintech.com वर उपलब्ध आहे.

कंपनीने परोक्ष ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) सर्व त्यांचे सभासद यांना ८३ व्या एजीएमच्य सूचनेमध्ये विहित सर्व ठरावांवर मतदान करण्याकरिता प्रदान केली आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने एजीएम (ई-मतदान) दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदानाची सुविधा कंपनीस प्रदान केली आहे. एजीएममध्ये भाग घेण्याकरिता विस्तृत प्रक्रिया व परोक्ष ई-मतदान/ई-मतदान ८३ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केले आहे. सभासद कपंनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ ८३ वी एजीएमची सचना भागधारक यांना योग्य वेळेत त्यांचे नोंद्रणीकत ईमेल आयडीवर लाग कायद्यासह पाठविण्यात येईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये मुकंद लिमिटेडकरिता के. जे. माल्या कंपनी सचिव २४ ऑगस्ट. २०२१

Making growth fashionable



कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबरः एल१८१०१एमएच१९९२पीएलसी०६५१३६

नोंदणीकृत कार्यालयः केवळ किरण इस्टेट, ४६०/७, आय.बी.पटेल रोड, गोरेगाव (पूर्व) मंबर्ड-४०००६३ ट.क. ०२२-२६८८१४४००. फॅक्स क. ०२२-२६८१४४१० ई-मेल आयडीः grievanceredressl@kewalkiran.com / वेबसाईटः www.kewalkiran.com

वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटींग आणि बुक क्लोजरची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, दिनांक २९ जुलै, २०२१ च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (''कंपनी'') भागधारकांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी द. १२.०० वा. एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कंपनी अधिनियम, २०१३च्या प्रयोज्य तस्तदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्यलेशन्स, २०१५ सहवाचा निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली अनुक्रमे जनरल सर्क्यलर क्र. १४/२०२० (दिनांक ८ एप्रिल. २०२०), १७/२०२० दिनांक १३ एप्रिल. २०२०) २०/२०२० (दिनांक ५ मे, २०२०) ३३/२०२० (दिनांक २८ सप्टेंबर, २०२०), ३९/२०२० (दिनांक ३१ डिसेंबर, २०२०) आणि ०२/२०२१ (दिनांक १३ जानेवारी, २०२१) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ . (सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/७९ व १५ जानेवारी, २०२१ च्या . सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ अनुपालनांत व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत होईल.

ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे नोंदवले आहेत त्या सर्व सामान्य सभासदांना २४ ऑगस्ट. २०२१ रोजी कंपनीच्या एजीएमची सचना आणि ३१ मार्च. २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्टॉनिक प्रती पाठिवल्या आहेत. कृपया ध्यानांत ठेवावे की, एमसीए सर्क्युलर्स सेबी सर्क्युलर द्वारे सभासदांा वार्षिक अहवाल आणि ३० व्या एजीएमची सूचना यांची प्रत्यक्ष प्रत पाठवणवाचून काही अडत नाही. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.kewalkiran.com वर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईट अनुक्रमे www.linkintime.co.in वर उपलब्ध आहे. सभासद केवळ व्हिसी/ओएव्हीएम स्विधेमार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर राह्न सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी निर्देश वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत दिले आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या पर्ततेकरिता मोजले जाईल.

कंपनीने तिच्या भागधारकांना केंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०८ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरविली आहे. त्याशिवाय, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटींग सिस्टिम मार्फ मतदानाची सुविधा पुरवत आहे. (''ई-व्होटींग'') रिमोट ई-व्होटींग साठीची तपशिलवार प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिली आहे.

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ु (''कंपनीच्या'') केल्या जाणाऱ्या सर्व कामकाजासाठी रिमोट ई–व्होटींग आणि ई–व्होटींग सविधा . परवण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून कंपनीने लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)ची नियक्ती केली आहे.

अधियम आणि नियमांनुसार आवश्यक तपशील खालील प्रमाणेः

सप्टेंबर, २०२१ रिमोट ई-व्होटींग तीन (३) दिवसांसाठी खुले राहील जे रविवार, १२ सप्टेंबर २०२१ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि प्रत्यक्षात असो किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूत शेमर्स धारण केलेल्या मर्व भागधारकांमाठी मंगलवार १४ मध्रेंबर २०२१ रोजी मं ५ ०० बंट होईल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्युल एलआयआयआयपीएल कडून निष्क्रिय केले जार्डल सदर तारीख आणि वेलेनंतर रिमोट र्ड-व्होटींगला अनुमती नमेल

दलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाची मविधा मभेमध्ये परवली जार्दल - व्हीमी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये हजर राहणारे ते सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले नसेल आणि त्यांना तमे करण्यापासन पतिबंधित केलं नमेल ते एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील, ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी त्यांचे मतदान केले असेल, ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत हजर राह् शकतात परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्यास किंवा त्यांचे मत बटलण्यात ते हक्कटार नमतील

. ह्या काहणास्तव कट-ऑफ डेट असलेल्या बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१ रोजीस कंपनीच्या भरणा यालेल्या भांद्रवलात त्यांनी धारण केलेल्या समभागांचा प्रमाणांत सभासदांचे मतदान अधिकार असतील.

फक्त कर-ऑफ डेर रोजीस सभासरांच्या नोंटवहीत किंवा दिपॉबिररीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत जीचे नाव नोंदवलेले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगची मविधा वापरण्याम तमे दलेक्टॉनिक माध्यमातन मधेत मतटान करण्याम हक्कटार अमतील ज्या व्यक्तींनी सचना पाठवल्यानंतर शेअर्स संपाटित करून कंपनीची भागधारक द्याली असेल व कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती त्याचाा फोलिओ क्र. / डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नं. नमुद करून rnthelpdesk@linkintime.co.in ला एक ई-मेल पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवून रिमोट ई-व्होटींग करू शकतात. तथापि, जर असा भागधारक रिमोट ई-व्होटीग साठी एलआयआयपीएल कडे आधीच नोंदणीकृत असेल तर तुमचे मत देण्यासाठी सध्याचा यजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.

रिमोर ई-व्होरींग/ई व्होरींगची प्रक्रिया मुस्तीत आणि पास्टर्शक्रपणे पार पडते की जाही ते पाहण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून कंपनीने मे. यु पी जैन अँड कं चे श्री उम्मेदमल पी जैन, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी (सीपी क्र. २२३५) यांची नियुक्ती केली आहे.

ई-व्होटींग शी संबंधित तपशिलवार निर्देशांसाठी सभासदांनी कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील ''टीपा'' अनुभाग बघावा. ई-व्होटींग संबंधातील चौकशा किंवा तक्रारींच्या बाबतीत भागधारक येथे संपर्क साधू शकतात.

| तपशील | केवल किरण क्लोदींग लिमिटेड | लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड |
|---------------|--|---|
| पत्ता | ४६०/७, केवल किरण इस्टेट, आय.बी.पटेल रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३ | सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ |
| नाव आणि पद | श्री. अभिजित वारंगे व्हाईस प्रेसिडेंट - लिगल अँड कंपनी सेक्रेटरी | श्रीमती उदयाराव क्लायंट रिलेशन – कॉर्पोरेट रजिस्ट्री |
| दू. | ०२२-२६८१४४०० | ०२२-४९१८६२७० |
| ई-मेल | abhijit.warange@kewalkiran.com | rnt.helpdesk@linkintime.co.in |

पूढे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५चे रेग्युलेशन ४२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ ला अनुसरून सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१ पासून बुधवार १५ सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहणार आहेत.

ह्याप्रमाणे ईमेल आयडी आणि बँक खाते तपशील नोंदवावेत:

भागधारकांनी जर का आधीच कंपनी/तिच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट 'आरटीए''/डिपॉझिटरीज कडे ई-मेल आयडी नोंदवले असतील तर, त्यांच्या नोंदणीकृत ईमेल ॲड्रेसवर ई-व्होटींग साठीचे तपशील पाठविण्यात येत आहेत.

जर भागधारकांनी त्यांचा ई-मेल ॲड्रेस कंपनी/तिचे आरटीए/डिपॉझिटरीज कडे नोंदवला नसेल आणि किंवा लाभांश प्राप्त करारासाठी बँक खाते हुकुम अद्यायावत केले नसेल तर खालील निर्देश

(i) कृपया आमचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लि. ची वेबसाईट www.linkintime.co.in वर Investor Service > Email/Bank detail Registration वर लॉग ईन करून आवश्यक दस्तावेज अपलोड करून सादर करावेत.

(ii) डिमॅट स्वरूपांत शेअर्स धारण केले असल्यास : भागधारकांनी कृपया डीपीनी सांगितल्या . प्रमाणे प्रक्रिया अनुसरून डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'') शी संपर्के साधावा आणि ई-मेल ॲडेस नोंदवावेत आणि बँक तपशिल नोंदवावेत.

> संचालक मंडळाच्या आदेशावरून केवल किरण क्लोदिंग लिमिटेडसाठी

अभिजित वारंगे ठिकाण : मंबर्ड व्हाईस प्रेसिडेंट - लिगल अँड कंपनी सेक्रेटरी दिनांक : २५ ऑगस्ट, २०२१

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

मॉडर्न शेअर्स अँड स्टॉकब्रोकर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : स्टेअरकेस नं. १३, वानखेडे स्टेडियम, डी रोड, नॉर्थ स्टॅंड, चर्चगेट , मुंबई ४०० ०२० टेलि: ०२२ - ६८२५४२०० (४० लाइन्स) फॅक्स : ०२२-६८२५२४४९. वेबसाइट: www.modernshares.com इमेल: compliance@n

CIN.: L45200SMH1939PLC002958 ब्हिंडिओ कॉन्फरिसिंग ('व्हीसी') / अन्य श्राट्य दृक माध्यमे ('ओएव्हीएम') द्वारे घेण्यात येणाऱ्या, ८२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस. बुक क्लोजर आणि इ-मतदानाबद्दलची माहिती.

याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची एक्याऐंशीवी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शक्रवार, सप्टेंबर १७, २०२१ रोजी सकाळी ११.३०** (भारतीय प्रमाण वेळ) वाजता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग · व्हीसी')/अन्य श्राव्य दृक माध्यमाद्वारे ('ओएव्हीएम'), एजीएमच्या नोटीशीत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी घेण्यात येणार आहे.

सध्या सरू असलेल्या कोविड-१९ महासाथीचा विचार करून, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (''एमसीए'') यांनी यांच्या सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० दि. मे ५,२०२०, ज्याचे वाचन सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दि. एप्रिल ८,२०२० आणि सामान्य परिपत्रक क्र. १७/२०२० दि. एप्रिल १३, २०२० सामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२१ जानेवारी, २०२१ बरोबर करायचे आहे (ज्यांचा एकत्रित उल्लेख 'एमसीए परिपत्रके' असा केला जाईल) आणि दि सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') यांनी जारी केलेल्या परिपत्रक इ एसइबीआय/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. मे १२.२०२० आणि परिपत्रक क्र. . सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (''सेबी सर्क्युलर'') नुसार, एजीएम व्हीसी किंवा ओएव्हीएमदारे घेण्यास परवानगी दिली आहे. ज्यात सभासद एखाद्या विशिष्ट ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहणार नाहीत. या एमसीए आणि सेबी परिपत्रकांच्या पालनानुसार, आणि कंपन्या कायदा, २०१३ मधील आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस) नियमने, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीच्या पालनानुसार कंपनीच्या सभासदांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएमदारे घेतली जाईल.

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणे:

सभासद एजीएमला फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारचे हजर राहू शकतात व सहभाग घेऊ शकतात. सभासदांन एजीएमला व्हीसी/ओएव्हीएमद्वारे हजर राहण्यासाठीची सुविधा लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) **इन्स्टामीट** प्रणालीद्वारे पुरवली जाईल. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे घेण्यात येणाऱ्या एजीएमला हजर राहणे, मतदान करणे आणि एजीएमचे कामकाज पाहण्याबद्दलची अधिक माहिती व सूचना एजीएम नोटिशीत दिल्या जातील. जे सभासद व्हीसी/ओपएव्हीएमद्वारे घेण्यात येणाऱ्या एजीएमला हजर असतील त्यांना कंपन्य कायदा. २०१३ च्या कलम १०३ खाली परेशी गणसंख्या तपासण्याच्या उद्देशासाठी मोजले जार्डल

नोटीस व वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवणे अ. एमचीए आणि सेबी परिपत्रकांच्या पालनानुसार, एजीएमची नोटीस व त्यासोबत आर्थिक वर्ष २०२०-२१चा वार्षिक अहवाल फक्त अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मंगळवार, २१ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठवले आहे. ज्यांचे इ–मेल आयडी कंपनी रजिस्ट्रारकडे आणि शेअर ट्रान्स्फर एजंट/डिपॉझिटरीज यांचे कडे नोंदवलेले आहेत. ब ज्या मधामटांनी दीप्रटेरिअलाइज्द स्वरूपात भाग धारण केलेले आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे द-मेल आयडी व मोबाइल क्रमांक त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसद्रारे नोंदवावेत. क. ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारण केलेले आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या इमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक यांची माहिती लिक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड (एलआयआयपीएल), कंपनीचे

ड. एजीएम नोटीस आणि २०२०-२१ आर्थिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.mo येथे, स्टॉक एक्स्वेंज बीएसड लिमिटेड यांच्या वेबसाइटवर www.bseindia.com येथे आणि एलआयआयपीएल यांच्या वेबसाइटवर https://instavote.linkinime.co.in येथेही उपलब्ध असतील

रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंट यांना rnt.helpdesk@linkintime.com येथे पाठवावी.

–मतदान : कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार, ज्याचे वाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० बरोबर, दुरूस्त्यांसह, आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस). २०१५ च्या नियमन ४४ बरोबर, दुरूस्त्यांसह, आणि इन्स्टीट्युट ऑफ कंपनी सेक्नेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या जनरल मिटींग्ज वरील सेक्नेटरीयल स्टैंडर्डस (''एसएस२'') करायचे आहे, समासदांना एजीएम नोटिशीत नमूद केलेल्या कामकाजाबद्दलचे त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रीमोट इ–मतदानाद्वारे / एजीएमच्या वेळी इ– मतदानाद्वारे करण्याची संधी मिळेल. जर तुमचा इ–मेल आयडी यापूर्वीच कंपनीच्या रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंट/ डिपॉझिटरीज कडे नोंदवलेला असेल, तर इ-मतदानासाठीचे लॉगिन तपशील तुमच्या नोंदवलेल्या इ-मेल आयडीवर एजीएम नोटीशीसह पाठवले जातील. जर तुम्ही तुमचा इ-मेल आयडी कॅपनीच्या रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंट/डिपॉझिटरीज कडे नोंदवलेला नसेल, तर डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारण केलेल्या सभासदांनी. आणि ज्या सभासदांनी त्यांचे इ-मेल आयडी नोंदवलेले नाहीत त्यांनी मतदान करण्याची सविस्तर पद्धत

ज्या सभासदांची नावे सभासदांचे रजिस्टर/ लाभार्थी मालकांच्या (बेनिफिशियल ओनर्स) यादीत **शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ (कट-ऑफ तारीख)** रोजी असतील, ते या नोटिशीत नमूद केलेल्या ठरावांवर मतदान

रीमोट इ-मतदानाचा कालावधी **मंगळवार, सप्टेंबर १४, २०२१ रोजी सकाळी ९.००** वाजता सुरू होईल आणि **गुरूवार, सप्टेंबर १६,२०२१** रोजी संध्याकाळी ५.०० **वाजता संपेल**. या काळात कंपनीच्या ज्या सभासदांनी कट-ऑफ तारखेला प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात भाग धारण केलेले असतील ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. इ–मतदानाचे मोड्यूल एलआयआयपीएलद्वारे त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकादा भागधारकाने एखाद्य ठरावाबद्दल मतदान केले की भागधारकाला त्यानंतर

. भागधारकांचे मतदानासाठीचे हक्क त्यांनी कट–ऑफ तारखेला कंपनीच्या पेड अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिश्शाच्या प्रमाणात असतील.

४. जर एखाद्या व्यक्तीने, कंपनीचे भाग धारण केले व नोटीस पाठवल्यानंतरच्या काळात ती व्यक्ती सभासद झाली तिने कट-ऑफ तारखेला भाग धारण केलेले असतील तर अशी व्यक्ती compliance@modernshares.com आणि/किंवा rnt.helpdesk@linkintime.com यांचेकडे इमेल पाठवून लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवू शकते.

ू जर भागधारकांना/ सभासदांना इ-मतदानासंबंधी कोणतेही प्रश्न असतील, तर तुम्ही instameet@linkinitime.co.in यांना इमेल पाठवू शकता किंवा टेलि. (०२२-४९१८६९७५) इन्स्टामीट सपोर्ट डेस्क लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना कॉल करावे.

६. कोणताही सभासद रीमोट इ–मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरदेखील सभेत सहभागी होऊ शकेल परंतु त्याला/तिला सभेत पुन्हा मतदान करता येणार नाही.

बुक क्लोजर: कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि त्याखालील नियमांनुसार, त्यात वेळोवेळी केलेल्या ऱ्यांसह, आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस), २०१५ च्या नियमन ४२ नुसार कंपनीचे सभासदांचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्स्फर बुक्स **शुक्रवार, सप्टेंबर १०, २०२१ पासून शुक्रवार, सप्टेंबर** १७, २०२**१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट)** कंपनीच्या एजीएमच्या उद्देशासाठी बंद राहतील

मॉडर्न शेअर्स अँड स्टॉकब्रोकर्स लिमिटेड साठी

तारीख : ऑगस्ट २५, २०२१

(विभा अक्षित गांधी) कंपनी सेक्रेटरी व कंप्लायन्स ऑफिसर

मौजे गिरीज, तालुका वसई, जिल्हा पालघर रुक्मासती फायन्यान्शल सर्विसेस येथिल भूमापन क्र. ५, उपविभाग ६, क्षेत्र हे आर. ०-२१-००, पो.ख.०-०१-६० एकूण ०-२२-६०, आकार रु. पै.४.२६ हि जमिन १) श्री अरविंद प्रभाकर पाटील व इतर १५, राहणार वासळई नाका, वसई (प). तालुका वसई, जिल्हा पालघर हयांच्या मालकी कब्जाची आहे. सदर मिळकत त्यांचेकडन आमचे अशिल कायमची व निर्विवादपणे विकत घेत आहेत. त्यामुळे सदर मिळकतीच्या मालकी कब्जाहक्काबाबत, कुळ, वारसहक्क, पोटगी इत्यादी वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी त्याप्रमाणे -निम्नस्वाक्षरीकारांच्या "देवदर्शन", गिरीज चर्चच्या बाजुला, गिरीज, वसई (प), तालुका वसई, जिल्हा पालघर, पिन कोड ४०१२०१ येथील कार्यालयात ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसात लेखीपुराव्यासह कळवावा. अन्यथा तसा हक्क हितसंबंध कोणाचाही नाही वा असल्यास त्यांनी तो हक्क मोडन दिला आहे असे मानून आमचे अशिल सेंदर मिळकत खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. यानंतर सदर मिळकतीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार आमचे दावा नसल्याचे विचारात घेतले जाईल. अशिल ग्राह्य धरणार नाही; तसेच नुकसान दिनांक २४/०८/२०२१, भरपाईस आमचे अशिल पात्र राहणार नाहीत. ठिकाण: वसई श्री. एम. डी. डाबर दिनांक: २५/०८/२०२१

जाहीर सूचना

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, गांव

जनतेला याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आमचे अशील श्री. ऋषीकेश हरीभाऊ कांबले आणि श्रीम, स्नेहा हरीभाऊ कांबळे राहतात फ्लॅट क्र. ७५३-ए, ६ वा मजला, बि. क्र. २१, ''टिळक नगर गुरुकृपा'' सीएचएसएल, टिळक नगर, चेंबर, मुंबई-८९ हे टिळक नगर, चेंबर, मुंबई-८९ येथील बि. क्र. २१, "टिळक नगर गुरुकृपा'' सीएचएसएल मधील ५व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ७३५-ए हा सदर फ्लॅटच्या मालक श्री. अरुण महाराजा यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत. हा फ्लॅट मुलत: त्यांचे वडील श्री. महाराजा गणपती यांच्या मालकीचा होता आणि वडील श्री. महाराजा गणपती आणि आई श्रीम, वासंता महाराजा यांच्या निधनानंतर सदर फ्लॅट आणि शेअर्स त्यांची बहिण श्रीम. अहिल्या विल्यम जॉन्सन यांच्याद्वारे निष्पादित सोडून दिल्याचा विलेखाद्वारे सोसायटीच्या नोंदीमध्ये श्री. अरुण महाराजा यांच्या नावे हस्तांतरीत केले

जर कोणलाही आमच्या अशीलांद्वारे सदर फ्लॅटच्या खरेदीकरीता कोणत्याही प्रकारचा दावा आणि/किंवा आक्षेप जसे की, विक्री, अभिहस्तांतर, अदलाबदल, हस्तांतर, वाटप, भेट, वारसाहक, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भाडेपट्टा, कुळवहिवाट, परवाना, केअर टेकर, तांबा, जप्ती, सविधाधिकार, व्यवस्था किंवा कोणतेही इतर दावा असल्यास सदर लिखित त्यावरील पूरक कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे तसे दावा किंवा दावे जर असल्यास, ते त्यागित आणि/किंवा परित्यागित आणि/किंवा सोडुन दिल्याचे किंवा अस्तित्वात नसल्याचे समजले जातील आणि आमच्या अशीलांच्या नावामध्ये विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दिनांक २४ जुन, २०२१.

सही / -श्री. नितिन निकम वकील उच्च न्यायालय, मुंबई बिल्डिंग क्र. २०, ए-५, तळमजला, कावेरी को-ऑप.हौ.सोसायटी लि., टिळक नगर, चेंबुर, मुंबई-४०० ०८९. द्र. ९८६९०१७९९४/९८१९७९४६८४

जाहीर सूचना

सामान्य जनतेला याद्वारे कळवण्यात येते की.

एलएलपी हे गाव मालाड(साऊथ) तालु.बोरिवली, वॉर्ड पी/साऊथ, इनॉर्बिट मॉल, कल्पतरु पीनॅकलपुढे, गोरेगाव-मुलंड लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-६४ येथील सर्वे क्र.४१८, हिस्सा क्र.१ सी.टी.एस. क्र.११९९/ई चा उप-प्लॉट सी वरील फर्स्ट एव्हेन्यू इमारतीमधील कार पार्किंग स्पेसेस सह ८व्या मजल्यावरील यनीट क्र. ८०१ व ८०२, मोज.३०२९ चौ.फ्. चटई क्षेत्र (८व्या मजल्यावरील दोन्ही युनीटुस समाविष्टीत) धारक कार्यालय परिसर मे. अतुल प्रोजेक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकड्न खरेदी करण्यास इच्छक आहेत. सर्व व्यक्तींना सदर मिळकतीच्या संबंधित कोणताही दावा/आक्षेप असल्यास, त्यांनी ते लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना कार्यालयात प्रसिध्दीच्या दिनांकापासून ८ दिवसांच्या कालावधीत कळवावे, कसूर केल्यास अशा व्यक्तींचा कोणताही दावा/आक्षेप सोडून दिल्याचे आणि/किंवा कायमस्वरूपी त्यागल्याचे मानले जाईल आणि सदर फ्लॅटच्या संबंधित

मे. आरती शिंदे ॲन्ड कं, सही/ कार्यालय क्र. ७, ३रा मजला, साई सदन, ६८, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई-१

FEDERAL BANK

शाखा: मुंबई/ साकिनाका

दि फेडरल बँक लि., शाखा: मुंबई साकिनाका, सागर पलाझिओ शॉप क्र. ८ आणि १७, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका जंक्शन- ४०० ०७२

ईमेल bbyt@federalbank.co.in . द्र.: ९१-२२-२८५२२६४१ सीआयएन: एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८१, पॅन: एएबीसीटी००२०एच कॉर्पोरेट कार्या: फेडरल टॉवर, पी. बी. क्र. १०३, अलुआ-६८३१०१, कोची, केरला इंडिया पीबीएक्स क्र. ०४८४२६२३६२०. २६२३६२७ वेबसाईट : www.federalbank.co.in

सूचना

सर्व संबंधित आणि सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, सोने दागिने हे खालील नमूद सोने कर्ज खात्यात **दि फेडरल बँक लि. च्या साकिनाका (मुंबई)** शाखाकडे तारण आहेत, जे विमोचनाकरिता थकीत आहेत आणि जे वारंवार सूचना पाठवूनही विमोचित करण्यात आलेले नाहीत, जर २६.०८.२०२१ रोजीस किंवा पूर्वी ती बंद न झाल्यास, ते खाजगी विक्रीद्वारे विकण्यात येणार आहेत.

खात्याची सूची

| खाता क्रमांक | कर्जदाराचे नाव |
|---|-------------------------|
| १६१९६१००१८६२२८ | बबिता नामदेव पाटील |
| १६१९६१००१६१७३४ १६१९६१००१७७२९२ १६१९६१००१८९३९९ १६१९६१००१८१०९६ १६१९६१००१८९३९ १६१९६१००१८३८६० १६१९६१००१८३८६० | दीपाली प्रेमिंसंग सोनार |
| १६१९६४००००५६१५ १६१९६४००००५४७४ १६१९६४००००५५६५ | राजेश कुमार शुक्ला |
| १६१९६१००१८५८१६ | जय प्रकाश सिंग |
| १६१९६१००१८१०३९ | हरी बहादूर सिंग |

विशाख आर

फेडरल बँक, सागर पलाझिओ, साकिनाका, मुंबई- ४०० ०७२.

तिच्या वसुलीकरिता थकीत रक्कम

रु. १३,२९,९९,६६९.१० + तारखेपर्यंतचे त्यावरील सांपार्श्विक दराने व्या

ত্যভা State Bank of India

शाखाः स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट ब्रान्च - ॥

प्राधिकृत अधिकाऱ्यांचा तपशील पत्ता : स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएएम ॥ शाखा **नाव**ः श्री. मोहम्मद रशिद खान,

ई-मेल आयडी : Team7.15859@sbi.co.in. . गोबाईल क्र.: ९२८५५५३०२५, .. सौ. भारती व्ही. मुसळे,

मोबाईल क्र. - ९१६७४०७१२७, लॅण्डलाईन क्र. (ऑफिस): ०२२-४१६११४०२

तळमजला, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - २१ शाखेचा फोन क.: ०२२-२२८११४०२ ईमेल आयडी: sbi.15859@sbi.co.in

जोडपत्र-IV-ए (नियम ८(६)ची तरतूद पहा)

ई-लिलाव विक्री सूचना

सेक्युरिटायझेशन अँड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सह सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अन्वये बँकेकडे भारग्रस्त केलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची विक्री रच्छर स्था नियम ८(६) च्या तातुदा अन्यय बककड मारप्रस्त कलल्या स्थायर आणा भगम मालमत्तवा विक्रा. याद्वार सामान्य बनता आणि विश्वेशतः कर्वेदार आणि इमीदासंस सूचना वेण्यात्र ये की, खालील मनूद स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे ग्रहाण/प्रभारीत आहे, जिंचा प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती मे. **बॉडी थस्ट**िक**जंदार) आणि १ श्रीम. कल्पना स्प्रिंगवाला, १ श्रीम. झोहारा गुलाम हुस्सैन**

आणि ३.श्री. जोएब स्प्रिंगवाला (हमीदार) यांचेकडुन तारण धनकोंना थकीत रु. १३,१९,९६९.१० + त्यावरील दिनांकापर्यंत सांपवार्षिक दराने व्याज + खर्च आणि परिव्यय (कैश वजा वसुती) त्यावरील व्याज + खर्च आणि परिव्यय च्या वसुलीसाठी ०९.०९.२०२१ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने विकण्यात येणार आहे. हमीदाराचे नाव जी मिळकत/ती विकण्यात येणार आहे

१) कल्पना स्प्रिंगवाला (भागीदार)

| | | | हरा गुलाम हुसन (भागादार) एब स्प्रिंगवाला (हमीदार) | | | त्रय (वजा राख वसुला, असल्यास) १) सूचनेनुसार थकबाकी) |
|---|---|--|---|---|---|---|
| हक्क विलेख धारकाचे नाव | मिळकती/तींचे वर्णन | | -लिलावाची ारीख व वेळ | | तपशिल | सहभागी होण्याचे विनंतीपत्र/ केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्यासाठी तारीख आणि वेळ |
| १) कल्पना स्प्रिंगवाला २) बॉडी थर्स्ट | ए) सी-२०१, गंभीर इंडस्ट्रीयल इस्टेट, इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, प्रवासी इस्टेट विस्वेश्वर रोड, गोरेगाव (पूर्व) येथे कमार्शिअल परिसर मोजमापित १००५ चौ. बी) सी-२०२, गंभीर इंडस्ट्रीयल इस्टेट, इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, प्रवासी इस्टेट विस्वेश्वर रोड, गोरेगाव (पूर्व) येथे कमार्शिअल परिसर मोजमापित ८१५ चौ. पूर्ती) सी-२०३, गंभीर इंडस्ट्रीयल इस्टेट, इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, प्रवासी इस्टेट विस्वेश्वर रोड, गोरेगाव (पूर्व) येथे कमार्शिअल परिसर मोजमापित ८१५ चौ. पू | मागे, ० [°] स्थित वेव फू. स. गंभीर मागे, स्थित : ह्. गंभीर मागे, | तारीखः १.०९.२०२१ ठः ६० मिनिटे . ११.०० वा. पासून ते दु. १२.०० प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह | ए) गोरेगाव प्) गोरेगाव अनाग किंमर्त बोर | राखीव किंमत: ।ोरगाव मिळकत रु. ⟨५०,००,०००/- मिळकत विकली जाणार नाही (ए+बी+सी) , मुंबई मिळकतीकरीवा इसारा तर रक्कम (इअर) राखीव ==या १०% स्टणजेब रु. ४५,००,०००/- नी वाढविण्याची रक्कम ह, १,००,०००/- ।ची तारिख गोरेगाव येथील तीकरीता ०६,०९,२०२१ | oc.os.२०२१ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.oo आधी सर्व इच्छुक बोलीदारांनी शाखेमध्ये त्यांचे सर्व केव्हायसी दस्तावेज सार्द्र करावेत तसेच ते https://www.mstcecommerce.com/au ctionhome/lbapi/index.jsp वर अपलांड करावेत. इअर ही एनईएफटी द्वारा https://mstcecommerce.com/auc- tionhome/ibapi/index.jsp वर मे. एमएसटीसी लि., द्वारे पुरविलेल्या त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वतःच्या वॉलेट द्वारे हस्तांतर/भरणा करावी. |

नदर प्रकाशन ही सर्व संबंधीत पक्षांकरीता ई-लिलावाकरीता १५ दिवसांच्या आधी सूचना देण्यात आली.

१. ई-लिलाव तपशिल वेबसाईट https://www.bankeauctions.com यावर अपलोड आणि उपलब्ध आहेत. २. मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ: गोरेगाव, मुंबई ०६.०९.२०२१ रोजीस स. ११.०० ते सायं. ४.००

च्छुक बोलीदार मिळकतीच्या निरिक्षणाकरीता स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएएमबी ॥, मुंबईच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांना संपर्क करावा

ई-लिलाव विक्रीच्या महत्त्वपूर्ण अटी व शर्ती : विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या वेबसाईट मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा नेबसाईट <u>https://www.mstceommerce.com/auctionhome/ibpi/index.jsp</u> आणि http://www.sbi.co.in

प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकतींवर कोणतेही भार नाहीत. **प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारा**च् दावे/अधिकार/थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील.

विक्री सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत विहित अटी/नियमांच्या अधीन होईल. मग्फैसी ॲक्ट अंतर्गत १५ दिवसांची सांविधिक विक्री सूचना

कर्जदार/ हमीदार यांना याद्वारे सूचीत करण्यात येते की, मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरीत काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

प्राधिकृत अधिकारी दिनांक : २३.०८.२०२१,

<u>सांकेतिक</u> कब्जा सूचना

Aicici Home Finance बांद्रा (पू), मुंबई-४०००५१

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,

कॉर्पोरेट कार्यालयः आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई–४०००५९ **शाखा कार्यालयः** प्रिमायसेस क्र. २०१, २ रा मजला, वेस्ट*्*न्ह्यू, आयसीआयसीआय बँक समोर, वीर सावरकर रोड, ठाणे-४००६०२ . **शाखा कार्यालयः** १ मजला, ए–१०१, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, वाशी स्टेशन समोर, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई–४००७०३

शाखा कार्यालयः २ रा मजला, कार्यालय क्र. २०३, साई मिदास, पटियाला हाऊस समोर, नगर, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर–४१४००३ निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल

ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(९२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी सचना जारी केल्या आहोत. कर्जदारांनी सदरह रक्का चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद

तारखेरोजीस सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील. मागणी सूचनेची शाखेचे

| ज. क्र. | कर्ज खाते क्रमांक | ानळकताच चणन/ कब्जाची तारीख | नाराणा सूचनचा तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.) | नाव |
|------------|--|---|---|-----------------------|
| १. | स्नेहा मुकेश जेठवा (कर्जदार), मुकेश चंद्रकांत जेठवा (सह-कर्जदार), एनएचएमयुएम०००००८२०४२३ | २ रा मजला, ए विंग, चंद्र भूवन सीएचएसएल चंद्रलोक ए मलबार आणि कंबाला हिल डिब्हीजन नेपियन सी रोड, स. क्र. २१, फ्लॅट क्र. २०४, मुंबई, महाराष्ट्र ४००००६. सीमाबध्द: उत्तर: किलाचंद्रस् बंगला, दक्षिणः व्हिडिओकॉन हाऊस, पूर्व: चंद्रलोक बी विंग, पश्चिमः जे मेहता रोड. कब्जाची तारीख २०-ऑगस्ट-२१ | १०-०५-२०२१ रु. १,०७,०२,३९५/- | मुंबई |
| ٦. | यमगर बाबूराव बालकू (कर्जदार), सारीका बाबूराव यमगर (सह-कर्जदार), एलएचएमयुएम००००१२९५३८१ | पलॅट क्र. बी१ए२: ४ २ रा मजला, बिल्डिंग क्र. बी१, आनंद मंगल सीएचएसएल, सेक्टर क्र. १०, कळंबोली १, नवी मुंबई महाराष्ट्र ४१०२०८. सीमाबध्दः उत्तरः बिल्डिंग, दक्षिणः बिल्डिंग, पूर्वः गुरुद्वारा/रोड, पश्चिमः आतील रोड/बिल्डिंग. कब्जाची तारीख २०-ऑगस्ट-२१ | २८-०५-२०२१ इ. ३१,५९,८७८/- | मुंबई |
| ₹. | दिगविजर्ड कुमार राय (कर्जदार), रीना राय (सह-कर्जदार), एलएचएमयुएम००००१२७५६७२ | ४०१, ४ था मजला, साई पूजा आर्केड सीएचएसएल, प्लॉट क्र. ६७, सेक्टर ३५, नवी मुंबई १, पनवेल, महाराष्ट्र ४१०२०६. सीमाबध्दः उत्तरः बिल्डिंग, दक्षिणः बिल्डिंग, पूर्वः बिल्डिंग, पश्चिमः ग्राऊड. कब्जाची तारीख २०-ऑगस्ट-२१ | २८-०५-२०२१ ₹. ४१,६०,२७४/- | मुंबई |
| ٧. | अन्य रामवचन पाठक (कर्जदार), रामवचन दशरथ पाठक (सह-कर्जदार), उर्मिला आर पाठक (सह-कर्जदार) एनएचएमयुएम००००१२९४५९० | १५, ४ था मजला, बी विंग, सुख निवास सीएचएसएल, कुलाबा, मुंबई ना मुंबई, महाराष्ट्र ४००००५. सीमाबध्दः उत्तरः पास्ता लेन, दक्षिणः बिल्डिंग, पूर्वः एसव्हीएस रोड, पश्चिमः मकानी मॅन्शन. कब्जाची तारीख १९-ऑगस्ट-२१ | २८-०५-२०२१ इ. ९१,८२,४७०/- | मुंबई |
| ч. | विशाल पास्पती गुप्ता (कर्जदार), संजू पास्पती गुप्ता (सह-कर्जदार), एलएचटीएनई००००१२८३७६३ | नेरुळ स्टेशन जवळ, २६, २०१, नवी मुंबई, महाराष्ट्र–४००७०९. कब्जाची तारीख २०–ऑगस्ट–२१ | १०-०५-२०२१ रु. ५२,२२,११७/- | ठाणे- बी |
| ξ. | विनोदकुमार उग्रसेन पांडे (कर्जदार), वंदना विनोदकुमार पांडे (सह-कर्जदार), एनएचएनएमयु०००००७३४७८२ | २ रा मजला, गिरीराज क्लासिक, प्लॉट क्र. ६५, सेक्टर २०, कोपरखैरणे, प्लॅट क्र. २०१, नवी मुंबई, महाराष्ट्र–४००७०९./ कब्जाची तारीख २०–ऑगस्ट–२१ | १०-०५-२०२१ इ. १९,५३,७५९/- | वाशी- मुंबई- बी |
| ৩. | अरुण दत्तात्रय कुलकर्णा (कर्जदार), विक्रम कुलकर्णी (सह-कर्जदार), सुरेखा अरुण कुलकर्णी (सह-कर्जदार), एलएचव्हीएसएच००००१३३०८८३ | २, पलॅट क्र. ००२, तळ मजला, गणेश ॲव्हेन्यू, प्लॉट क्र. ६२, सेक्टर ०५, सिंडिकेट बँक जवळ, करंजाडे, नवी मुंबई ना पनवेल, महाराष्ट्र- ४१०२०६. सीमाबध्दः उत्तर- बिल्डिंग, दक्षिण- रोड/गावठण क्षेत्र, पूर्वः बिल्डिंग, पश्चिमः स्कूल कब्जाची तारीख २०-ऑगस्ट-२१ | २८-०५-२०२१ इ. ३१,९०,७५८/- | वाशी- मुंबई- बी |
| ८. | रामजीत अम्रितलाल कन्नौजिया (कर्जदार), संगीता रामजीत कन्नौजिया (सह-कर्जदार), एनएचएमयुएम०००००८२२८१५ | दुकान क्र. ०८, तळ मजला, साई प्रसाद रेसिडेन्सी, श्री कृष्णा सीएचएसएल, सेक्टर ३१, कामोटे, नवी मुंबई दुकान क्र. ०८, नवी मुंबई-४००७०५. सीमाबध्दः उत्तर- २० मी रुंद रोड, दक्षिणः प्लॉट क्र. ८ आणि ९, पूर्वः प्लॉट क्र. ७, पश्चिमः गार्डन प्लॉट कब्जाची तारीख २०-ऑगस्ट-२१ | २८-०५-२०२१ रु. ८,९२,५६६/- | मुंबई |
| ۲. | सुनिल उत्तम शेवाळे (कर्जदार), शारदा सुनिल शेवाळे (सह-कर्जदार), एलएचएडीआर००००१२५५३९५ | प्लॉट क्र. बी२४, प्लॉट क्र. २५ ते ३०ए, २५ ते ३०बी, स. क्र. २४९२बी ३ए १ स्टिल्ट पहिला मजला, माधवबाग भिनगर, अहमदनगर, स. क्र. २४९२बी ३ए १ बी २०४, अहमदनगर, महाराष्ट्र ४१४४११. सीमाबध्द: उत्तर- स्टेअरकेस आणि फ्लंट क्र. बी २०३, दक्षिण- साईडमार्जिन, पूर्व- साईड मार्जिन, पश्चिमः स्टेअरकेस आणि फ्लंट क्र. बी २०३. | १०-०५-२०२१ इ. १२,४४,५११/- | अहमत नगर- बी |

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात

दिनांक : २५ ऑगस्ट, २०२१ ठिकाण : मुंबई, ठाणे, वाशी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

भिवंडी निजामपूर शहर महानगरपातिका, भिवंडी, जि. ठाणे जाहीर ई-निविदा क्र. १५

खालील कामे करण्याकरिता सक्षम व अनुभवी ठेकेदाराकडून ई निविदा मागविण्यात येत आहे.

ई-निविदा क्र. / ई-निविदा फी / कामाचे स्वरूप. ई-निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख आरोग्य व स्वच्छता विभागा करिता सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात दैनंदिन होणाऱ्या स्वच्छता विषयक कामासाठी आवश्यक असलेले हार्डवेअर साहित्य उपलब्ध होणेसाठी बाजारभावातील अथवा उत्पादक कंपनी यांचेकड्न प्रति नगाचे दर मागविणेसाठी ई-निविदा पध्दतीने

दि. २५/०८/२०२१ दि. ०८/०९/२०२१ पर्यंत

| मागावण्यात यत आह. | | | |
|--------------------|--------------|----------------------|---------------------|
| अंदाजपत्रकिय रक्कम | इसारा रक्कम | कामाची सुरक्षा रक्कम | निविदापत्राची रूपये |
| रू. १७.९४.६५८/- | रू. १८.०००/- | रू. ३६.०००/- | रू. १.०००/- |

सदर ई निविदा म.न.पा. संकेतस्थळ bnmc.maharshtra.etender.in वर दि. २५/०८/२०२१ पासून उपलब्ध आहेत. आपल्या ई-निविदा वर नमूद केलेल्या तारखेच्या १५.०० वाजेपर्यंत पाठविण्यात याव्यात.

उप-आयुक्त (आरोग्य) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका



counting and declaration of result

THE CENTRAL GOODS & SERVICE TAX AND ALLIED DEPARTMENTS EMPLOYEES' CO-OPERATIVE CREDIT SOCIETY LTD., MUMBAI

Madhu Estate, 1st Floor, B-Wing, Pandurang Bhudhkar Marg, Worli, Mumbai-400 013 PUBLIC NOTICE FOR ELECTION FOR THE YEAR 2021 TO 2026

The tenure of the present board of directors is expiring on October 2021, the election to board for electing 12 directors of the board subject to the provision of Section 45 of the Multi-state Co-operative Society Act, 2002, rule and bye-laws, will be held as per below mentioned schedule. The existing body will manage the day to day affairs of the society till the new body takes over the charge.

The list of members is already displayed on the notice board of the society's office. Any objection in this regard, may be brought to the notice of the undersigned by 17/08/2021. In terms of section 45(1) of the said Act, the present body has set out the Election procedure as under

| in terms of section 45(1) of the said Act, the present body has set out the Election procedure as under . | |
|---|--|
| Last Date for filing of nomination | 27/08/2021 between IST 11.00 Hours to 17.00 Hours except holidays/public holidays |
| The Date of publication of list of nominations received | 27/08/2021 upto IST 17.30 Hours |
| Date of scrutiny of nominations by EC | 28/08/2021 |
| The Date of publication of list of valid Nomination | 28/08/2021 upto IST 17.30 Hours |
| Date by which candidature may be Withdrawn | 30/08/2021 upto IST 17.00 Hours |
| Date of publication of final list of Contesting candidates | 01/09/2021 |
| Date of Election | 15/09/2021 between IST 10.00 hrs. to 17.00 hrs. |
| Method of Voting | By way of Secret Ballot |
| Counting of Votes | 16/ 09/ 2021 starting at IST 09.00 Hours Central counting station-Society Office, Mumbai |
| Declaration of Result | Immediately after completion of counting of votes |
| No. of Seats | 12 |
| Reservation | Schedule Caste 1, Schedule Tribe 1, Nomadic Tribe 1, Woman 1, General 8 |
| All disputes pertaining to Election process including | Returning Officer is the absolute authority and no |

Above program of election is already displayed on the Notice Board of the Society Satish D.Thakar

16th August, 2021 **Returning Officer**